# रोज वाचा

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, दिनांक १२/०१/२०२३ च्या जाहीर नोटीस मध्ये दुकान क्र. ११, तळ मजला सोबत बेसमेंट, चामी एन्क्लेव्ह को-ऑप. हाऊसिंग सो. लि; टीपीएस-V, श्रद्धानंद रोड, विले पार्ले पूर्व, मुंबई ४०००५। संदर्भात, "आणि तश्या प्रकारची तक्रार माहिती विले पार्ले पोलीस ठाणे यांना दिली असून त्याचा मिसिंग क्र. ३१७० / २०२३, दि. १०/०१/२०२३" च्या ऐवजी मिसिंग क्र. ६७०१ २०२३, दि. २०/०१/२०२३ असा वाचण्यात यावा ॲडव्होकेट महेश म. हंडारे

पत्तोः एच - ३०२, एव्हरग्रीन सिर्ट सिद्धिविनायक 'एच' को. ऑप. हौ. सो लि.,हटकेश, जी.सी.सी. क्लब जवळ, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अरुण कनपत किणी हे प्लॉट १७०-२१५ भारएससी ४४, कोड क्र.४६, एएसटी-१०, सीएसटी १-सी/१५४, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४००० ६७, क्षेत्रफळ ६० चौ.मी., बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आर/सी वॉर्ड, गाव कांदिवली तालका बोरिवली (यापढे सदर बंगला म्हणन संदर्भ) या जागेचे मळ प्राप्तकर्ते/मालक होते. **श्री. अरुण कनपत किणी** यांनी सदर बंगला दिनांक १३.०१.१९९७ रोजीचे विक्री करारनामानुसार **श्री. चित्रोडा जिवराज मेघजी** यांच्याकडे विक्री केले आणि मुद्रांक शुल्क व दंड रक्कम जमा केली. **श्री. चित्रोडा** जिवराज मेघजी यांनी सदर बंगला दिनांक ०६.०४.१९९९ रोजीचे विक्री करारनामानसार श्रीमती नयन महेश दलाल व श्री. महेश रामदास दलाल (संयक्त) यांच्याकडे विक्री केले आणि मदांक शल्क व दंड रक्कम जमा केली आणि दिनांक ०६.१०.२००८ रोजींचे घोषणा करारनामानुसार करारनामा संयुक्त उपनिबंधव यांच्याकडे २०.१०.२००८ रोजी नोंद करण्यात आले होते. सदर <mark>श्री. महेश रामदास दलाल</mark> यांचे २९.०३.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्युनंतर **श्रीमती नयना महेश दलाल** व श्री. विकीत महेश दलाल हे मयताचे मालमत्तेचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मुंबई येथील उच्च न्यायालयाने सदर बंगलाकरिता **श्रीमती नयना महेश दलाल** यांच्या नावे कायदेशीर वारसाप्रमाणपत्र मंजुर केले.

माझे अशील **श्रीमती नयना महेश दलाल** यांनी सदर मयताच्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावे सदर बंगला हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. माझे अशिलांनी ज्य कोणासह संबंधित आहे त्यांच्याकडून किंवा कुटुंब सदस्य किंवा वारसदार किंवा दावेदार किंवा अन्य ततीय पक्षकार, हित, अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप सदर खोलीबाबत असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** पोहोच पावतीसह माझे कार्यालयात त्यांचे दावा व आक्षेप पृष्ठ्यर्थ वैध दस्तावेजांसह वैध दावा व आक्षेप मागविले आहेत. जर उपरोक्त कालावधीत कोणताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास माझे अशील कोणाही व्यक्तीसह विक्री व्यवहार करण्यास मुक्त असतील आणि तद्नंतर कोणत्याही परिस्थितीत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

> सही/-उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय

४३/२५३, आमंत्रण कोहौसोलि., चारकोप सेक्टर क्र.२, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०१.२०२३

#### जाहीर सूचना

माझ्या अशिलाच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. फ्लॅट क. १०६. आशिर्वाद एस.आर.ए. को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., इमारत क्र.३, लेडी रतन हाऊसिं कॉम्प्लेक्स, दैनिक शिवनेरी मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८ या जागेबाबत स्वर्गीय रामशाबाद रामदत्ता विश्वकर्मा व स्वर्गीय सोनादेवी रामशाबाद विश्वकर्मा (मयत) यांच्या अधिकाराच पडताळणी करण्याचे मला सूचना देण्यात आले आहे. **रामशाबाद रामदत्ता विश्वकर्मा व सोनादेवी** रामशाबाद विश्वकर्मा यांचे अनुक्रमे २९.०४.२०२१ व २२.०७.२०१८ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात **श्री. दिपक रामशाबाद विश्वकर्मा** (मुलगा) (माझे अशिलाचे नाव) आहेत् सोसायटीच्या आवश्यक नोंदीवर नाव घेण्यात आले आणि माझे अशील सदर सोसायटीच्य े भांडवलातील शेअर व हिताचे एकमेव धारक आणि सदर फ्लॅटचे मालक झाले. त्यांना एक भाऊ एक बहिण जसे **श्री. जगदीश रामशाबाद विश्वकर्मा** (भाऊ) व **श्रीमती सुंदरीदेवी रामशाबा** विश्वकर्मा (बहिण) हे कायद्यान्वये शासीत नियमानुसार कायदेशीर वारसदार आहेत.

आता माझ्या अशिलांना बँकेकडे सदर फ्लॅट तारण ठेवण्याची इच्छा आहे. याबाबत स्वर्गीय रामशाबाद रामदत्ता विश्वकर्मा व स्वर्गीय सोनादेवी रामशाबाद विश्वकर्मा यांचे कायदेशी वारसदार असल्याचा दावा करणारे अन्य व्यक्तींनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खार्ल नमुद केलेल्या पत्त्यावर आजपासून १५ दिवसात कळवावे. तसेच अन्य व्यक्तींना सदर मालमत्तेवर विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, न्यास, मालकीहक्क, कायदेशीर हक्क, वारसाहक्क, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा प्रतिसाद न मिळाल्यास असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल

आज दिनांकीत २१ जानेवारी, २०२३

प्रेमानंद भोसले ॲण्ड असोसिएट (वकील उच्च न्यायालय) ८५/४३, वरळी, बी.डी.डी., वरळी, मुंबई-४०००१८.

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती संगीता वसंतकुमार गौदानी, पत्ता: ए-९, ३रा मजला न्यु सुनिता पार्क (ए ॲण्ड बी) को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड, सोडावाला लेन, पी.एफ. क्वॉर्टर्सजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या खालील नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक आहेत आणि त्यांच्याकडून खाली नमुदप्रमाणे मुळ दस्तावेज हरवले आहेत आणि संबंधित पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार नोंद करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस भाडेपड़ा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्ष किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठचर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ॲडव्होकेट नेविल छेडा. छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर **सावरकर मैदानाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२** यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समज् जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही.

हरवले/गहाळ झालेले मुळ दस्तावेज तपशील

१. न्यु इंडिया बिल्डर्स आणि श्रीमती अलिमान अब्दुल चौहान यांच्या दरम्यान झालेला दिनांक )३.०९.१९८१ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच ताबापत्र व वाटपपत्र

२. श्री. अब्दुल सलाम, श्रीमती अलिमान अब्दुल चौहान, रझिया वली मोहम्मद, श्रीमती निसम बानु इफ्तेकार, कुमारी शमीम बानु व कुमारी फिरोजा बानु आणि श्रीमती शकुंतला सुर्यकुमार शर्मा व श्री सुर्यकुमार ताराचंद शर्मा यांच्या दरम्यान झालेला दिनांक १६.१२.१९९१ रोजीचा मुळ विक्री

३. श्रीमती शकुंतला सुर्यकुमार शर्मा व श्री. सुर्यकुमार ताराचंद शर्मा आणि श्रीमती मधु जितेंद्र शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३०.९२.९९९४ रोजीचा मुळ विक्री करारनामा आणि परिशिष्ट २ व

# वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

गलकीत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.९, ३रा मजला, ए विंग, न्यु सुनिता पार्क (ए ॲण्ड बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सोडावाला लेन, पी.एफ. क्वॉर्टर्सजवळ, बोरिवल (प.), मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.४८३, ४८५ व ४८५(१/३), गाव बोरिवली, तालुका न्नोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग व खंड.

मुंबई, आज दिनांकीत २० जानेवारी, २०२३

सही/- नेविल छेडा (वकील, उच्च न्यायालय)

# यश ट्रेडिंग ॲंण्ड फायनान्स लिमिटेड

(सीआयएन: एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६७९४) **नोंदणीकृत कार्याज्यः** बगरी निवास, ५३/५५, एन.एम. पथ, मुंबई-४००००२. **कॉर्पोरेट कार्याज्यः** १२०७/ए, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००। | **दुर.कः**:+९१–२२-२२७२००००,

ई-मेल:yashtradingfinancelimited@gmail.com | वेबसाईट:www.yashtradingfinance.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात, ईपीएस डाटा व्य					
	संपलेली	वर्ष ते	मागील वर्षात		
	तिमाही	तारीख आकडे	संपलेली संबंधित		
			तिमाही		
तपशील	३१ डिसे २०२२	३१ डिसे २०२२	३१ डिसे २०२१		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष					
साधारण बाबपूर्व)	(२.५१)	(५.४४)	(२.२६)		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष					
साधारण बाबनंतर)	(२.५१)	(५.४४)	(२.२६)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा					
विशेष साधारण बाबनंतर)	(२.५१)	(५.४४)	(२.२६)		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)					
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२.५१)	(५.४४)	(२.२६)		
समभाग भांडवल	२४.५०	२४.५०	२४.५०		
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद	३१.०३.२०२२ व ३१.०३.२०२१ रोजी				
पत्रकात दिल्यानुसार	अनुक्रमे रु।	७८.१२ लाख व रु.–६	९.६४ लाख		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)					
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
मूळ	(१.०२)	(२.२२)	(0.97)		
सौमिकृत	(१.०२)	(२.२२)	(9.97)		

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्यांनी वित्तीय अहवालावर ना-फेरबदल

मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले. कंपनीचा एकमेव व्यवसाय विभाग आहे

सदर निष्कर्ष सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स व सेबी परिपत्रकानुसार तयार केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्या आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.yashtradingfinance.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करीत

यश ट्रेडिंग ॲण्ड फायनान्स लिमिटेड सादीक पटेल

ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०१.२०२३ डीआयएन:0६९११६८४

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. खालील अनसचीत नमद केलेल्या मालमत्तेचे सह-मालव असलेले (१) हरेष प्रविण शाह व (२) रिंकु हरेष शाह आणि (३) चंद्रीका प्रविण शाह यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे आणि माझ्या अशिलांना खाली नमुद केलेली मालमत्ता विक्री

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा. अधिकार हर्छ किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पष्ट्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणि प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय <mark>ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्</mark>च्य मालक, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता वीर सावरकर मैदानाजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

#### वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.४०२-बी, क्षेत्रफळ ५८१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ४था मजल तसेच स्टील्ट कार पार्किंग क्र.१ व २, धर्मक्षेत्र नं.४ कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, फॅक्टर्र लेन, गोखले हायस्कूल समोर, शिम्पोली रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन प्लॉट क्र.६८ व ६९, अंतिम प्लॉट क्र.१६१, टीपीएस ३, संबंधित सीटीएस क्र.८५४ व ८५९, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर तसेच धर्मक्षेत्र नं.४ को-ऑपरेटिव्ह हौर्सिंग सोसायटी लिमिटेड, नोंद क्र.बीओएम/एचएसजी/४३२४/७४ म्हणून ज्ञात सोसायटीद्वारे नोंदीत भागप्रमाणपत्र क्र.२३ अंतर्गत अनुक्रमांक १०१ ते १०५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

सही/- श्री. नेविल पी. छेडा आज दिनांकीत २१ जोनवारी, २०२३ वकील, उच्च न्यायालय

जाहीर नोटीस ठाणे येथील ६ वे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ठाणे

किरकोळ अर्ज क्रमांक २४९७ /२०२२ श्री साहिल ए. दुबे बी/३०१, न्यू केवल धाम सीएचएस, गीता नगर फेसें२, जुना पेट्रोल पंपच्या मागे.

बालाजी मंदिर जवळ, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७ मिरा भाईंदर महानगरपालिका(जन्म मृत्यू रजिस्ट्रार)

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग

भाईंदर वेस्ट, ठाणे ४०११०१ वरील अर्जदार श्री साहिल ए. दुबे यांची मुलगी नामे कुमारी. शनाया साहिल दुबे यांचा दिनांक ० ६/ ० २/ २ ० १ ५ रोजी जन्म झाला आहे. वरील अर्जदार यांनी दिलेल्या मुलीच्या नामे कुमारी. शनाया साहिल दुबे जन्माचा दाखला मिळणेबाबत महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९कलम १ ३(३) अन्वये अर्ज दिलेली आहे . तरी वरील जन्म दाखलाबाबत ज्या कोणाची कोणत्याही प्रकारे तक्रार व हरकत वगैरे असल्यास तशी लेखी हरकत हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या यायालयात दाखल करावी. वरील पद्धतीने कोणाचीही हरकत न आल्यास अर्जेदाराच्या विनंती प्रमाणे जन्म दाखला देण्यात येईल. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही

आज दिनांक २०/०१/२०२३ रोजी माझ्या सहीने व कोर्टाच्या शिक्क्याने दिली.

सहा. अधीक्षव दिनांक २०/०१/२०२३ जे.एम.एफ.<u>सी.ठाणे</u>



बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra GOVT. OF INDIA UNDERTAKING



...अर्जदार

...सामनेवाले

एक परिवार एक बैंक कोपरी कार्यालय: रेणुका आदर्श इमारत, मंगला हाय स्कुल समोर, कोपरी, ठाणे (पूर्व)-४०६०३ दूर.:०२२-२५३२५६५८, फॅक्स:(०२२)-२५३२६२११, **ई-मेल**: bom151@mahabank.co.in, **मुख्य कार्यालय:** लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-४११००५.

#### परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसीन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस् (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी २८.१०.२०२२ रोजी **मागणी सूचना** स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केर्ल होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार **श्रीमती सुनिता बी. गुप्ता** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.४५,२७,४६९/- अधिक २८.१०.२०२२ पासून लागू व्याज आणि प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभा हत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमृद् केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सृचि करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचित सेक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत **१८ जानेवारी, २०२३** रोज सांकेतिक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये

आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम जम

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कल १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

म्लॅट क्र.ए-१०१, १ला मजला, अनुरूद्ध सागर कोहौसोलि., प्लॉट क्र.१११, सेक्टर २१, उलवे, नवी मुंबई ४१०२०६ येथील जागेचे तारण.

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ठेकाण : मुंबई बँक ऑफ महाराष्ट्र, कोपरी शाखा, ठाणे क्षेत्र

# जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. दिनांक ०५.११.२००८ रोजीचे दस्तावेज क.बी.डीआर-२ ०८०९४-२००८ धारक संयुक्त उपनिबंधक, बोरिवली-१, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयात नोंदणीकृत दिनांक १०.०६.१९९५ रोजीच्या करारनामानुसार श्री. चंद्रकांत डी. कांबळे यांन कोअर हाऊस क्र.सी-२३, गोराई(१) मंदार कोहौसोलि., प्लॉट क्र.३१, आरएससी १२, गोराई-, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ ही जागा **श्रीमती सुरेखा अनंत प्रभु** यांच्याकडून खरेदी केले आहे आणि म्हाडा नियम व अटीनुसार **श्री. चंद्रकांत डी. कांबळे** यांनी दिनांक ३०.०८.२०११ रोजीचे म्हाडा पत्र क्रमांक ५६०७ नुसार हस्तांतरणासाठी अर्ज केला आणि सदर सोसायटीचे सदस्य असून दिनांक ०९.१०.२०११ रोजी सदर सोसायटीद्वारे त्यांच्या नावे दिनांक २५.११.१९८९ रोजीचे अनुक्रमांक १११ ते ११५ धारक भागप्रमाणपत्र क्र.२३ करण्या आहे आणि तद्नंतर **श्री. चंद्रकांत डी. कांबळे** यांचे मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक ०८.०३.२०२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्रीमती कुंदा चंद्रकांत कांबळे (विधवा पत्नी), श्री. अमो**ल चंद्रकांत कांबळे (मुलगा), श्रीमती भाग्यश्री गणेश धुमाळ (मुलगी) व कुमारी प्रिती चंद्रकांत कांबळे (मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून त्यांनी दिनांक १९.०१.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल७-६५६-२०२३ धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-७, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयात नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार वर नमुद सर्व कायदेशीर वारसदारांनी सदर कोअर हाऊस जागेमधील त्यांचे सर्व वारसाहक, अविभाजीत सामायिक शेअर्समधील अधिकार, हक व हित त्यांची आई अर्थात **श्रीमती कुंदा चंद्रकांत कांबळे** यांच्या नावे मुक्त केले आणि तद्नुसार माझे अशील श्रीमती कुंदा चंद्रकांत कांबळे यांना म्हाडा प्राधिकरणाकडून हस्तांतर/नियमित करून घेण्याचे आणि सदर सोसायटीकडून सदस्यत्व व शेअर्स नियमित करून घेण्याची इच्छा

जर कोणा व्यक्तीस सदर कोअर हाऊस किंवा अन्य इतर संबंधित दस्तावेज किंवा सदर जागा किंव भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांस अंड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथ असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २१ जानेवारी, २०२३ अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

**PUBLIC NOTICE** 

PLEASE take notice that my clients, 1). MR. ABHIJIT ARUN CHAVAN 2). MR. VALLABH ARUN CHAVAN, Sons and legal heirs of Late Mr Arun Balkrishna Chavan (father) who was the member of the Fla No.4205, Building No.127, Nehru Nagar Sindhu Sagar Chs Ltd, and share holder, share certificate No.5 of the 'Nehru Nagar Sindhu Sagai Co-Operative Housing Society Ltd, Harishwar Mandir Marg, Nehru Nagar, Kurla-East, Mumbai-400024. Before that the original member/ owner **late Mr. Balkrishna Yashwant Chavan** who was the Grand Father of My clients. After his death the said flat transfer in the name of his late wife i.e my clients grand mother Smt. Sunanda Balkrishna Chavan after her death the said flat transfer in the name of my clients Father Late Mr. Arun Balkrishna Chavan who died on dated 25/11/2021 and Mother Late Smt. Shubhangi Arun Sawant. also died on dated 26/02/2022, Grand Father Late Mr. Balkrishna Yashwant Chavan died on dated 30/07/1998 and Grand Mother Smt. Sunanda Balkrishna Chavan died on dated 20/04/2021, without making an Nomination. My clients are the only legal heirs of the said deceased therefore my clients hereby invites claims or objections from the heir or other Claimant's or objection to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 14 days from the publication of this notice with the copies of relevant Proofs to support the claim/ objection are received within the period prescribed above the society shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the Bye-laws. In case of claims/objections kindly contact with the advocate below mentioned within the prescribed 14 days from the date of publication

SCHEDULE PROPERTY

ALL that piece and parcel of the Residential property Flat No. 4205, Ground Floor, Building No.127, Nehru Nagar Sindhu Sagar Co-operative Housing Society Ltd, Harishwar Mandir Marg, Nehru Nagar, Kurla-East, Mumbai-400024. Share Certificate No. 5, Five (5)

fully paid up shares bearing numbered from 21to 25 both inclusive. For Suyog Pawar & Associates

(Advocates) 140. Nancy Chawl, Tanaji Chowk, New Mill Road Date : 21/01/2023 Kurla- West, Mumbai-400070. Mob : 9004459794

#### जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती अक्षता अशोक मडवी यांच्या मालकीचे खोली क्र.१६, चारकोप(१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणू-जात सोसायटी, प्लॉट क्र.३५१, आरएससी ३६ सेक्टर ३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, सीटीएस क्र.१-सी/२/२६३, गाव कांदिवली यांच्या वतीने मी सूचना देत आहे.

म्हाडाने सदर खोली क्र.१६ श्री. कृष्णदेव त्रिंबक व्हटकर यांच्या नावे वाटपपत्राद्वारे दिली होती ते वाटपपत्र हरवले आहे. सदर श्री. कृष्णदेव त्रिंबक व्हटकर यांनी सदर खोली क्र.१६ श्री. अशोक नथुराम मढवी यांच्याकडे विक्री केले. श्री. अशोक नथुराम मढवी यांचे १३.०१.२०१८ रोजी निधन याले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीपती अश्वत अशोक महवी व दोन मले अर्थात श्री. मयर अशोक मडवी व श्री. सुमित अशोक मडवी हे कायदेशी वारसदार व प्रतिनिधी आहेत. म्हाडांकडून सदर खोली क्र.१६ त्यांची पत्नी श्रीमती अक्षता अशोक प्रदेवी यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले

श्री. मयुर अशोक मडवी व श्री. सुमित अशोक मह्वी यांनी मदा खोली के १६ मधील स्वर्गीय श्री अशोक नथुराम मढवी यांचे अधिकार, शेअर्समधील .... त्यांचा अधिकार मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले तसेच सदर खोली क्र.१६ मधील स्वर्गीय श्री. अशोक नथुराम मढवी यांचे शेअर्स श्रीमती अक्षत अशोक मडवी यांच्या नावे हस्तांतरणास ना-हरकत दिली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत वारसाहक वाटा, विक्री, परवाना, भेट, गहाणखत, शुल्क ताबा, भाडेपट्टा, असाइनमेंट, धारणाधिकार, मालकी हस्तांतरण, प्रवेश, सुलभता, बोजा या मार्गाने सांगितलेल्या जागेबाबत कोणतेही दावे किंवा अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती किंवा अन्यथा आणि/किंवा उपरोक्त दस्तऐवजांचा ताबा असणे आणि/याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ही सूचना प्रकाशित केल्यापासून **१४ (चौदा)** दिवसांच्य आत त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्याची माहिती लिखित स्वरुपात कळवावी. अन्यथा असे गृहीत धरले जाईल की, उक्त जागेच्या संदर्भात कोणतेही दावे किंवा समस्या नाहीत.

कोमल एन. जैन, वकील (उच्च न्यायालय) फ्लॅट क्र.२०१. २रा मजला. हेवन स्टार. जान्हवी

नर्सिंग होम प्रा.लि.जवळ, तुरेल पाखाडी रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

-Basic

-Diluted

Mumbai

## जाहीर सूचना

क्वॉन्टम इंडस्ट्रीज इंडिया लि. म्हणून पुर्वी ज्ञात असलेल्या कंपनीने त्यांचे नाव बदलुन क्वॉन्टम डिजिटल व्हिझन (इं) लि., ४१६, हबटाऊन सोलारिस, एनएस फडके मार्ग, अंधेरी पुर्व, मुंबई असे ठेवले आहे. त्यांचे आदेश क्र.८२३५/टीए.१/ २१/२००० नुसार दिनांक १४.०८.२००० रोजी कंपनी निबंधक, तामिळनाडू यांच्याकडून करण्यात आले. सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, आदेशानुसार कंपनीचे नाव क्वॉन्टम डिजिटल व्हिझन (इं) लि. असे आहे.

#### NOTICE

माझी अशील सौ.शुभांगी श्रीकृष्ण दिक्षीत, पूर्वाश्रमीची शुभांगी अरविंद देसाई, वय ५० वर्षे - राहणार २०३, बि.नं.२९ ए, बिंबीसागर नगर, अथर्व सोसायटी लि., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस.आर.पी.कॅप जवळ, गोरेगाव (पुर्व) मुंबई ४०००६५. माझे अशिलाचे वडील कै.अरविंद नारायण देसाई यांचे १२/०२/२००९ रोजी डोबिवली येथे निधन झाले. तसेच माझे अशिलाची आई कै.विजया अरविंद देसाई हिचे १०/०६/२००९ रोजी मुंबई येथे निधन झाले व माझे अशिलाचे भाऊ कै.उपेंद्र अरविंद देसाई यांचे २६/०३/२००४ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्चात माझी अशिल सौ.शुभांगी श्रीकृष्ण दिक्षीत पूर्वाश्रमीची शुभांगी अरविंद देसाई एकमेव कायदेशीर वारस आहे. माझे अशिलाचे वडील कै.अरविंद नारायण देसाई आणि मी सौ.शुभांगी श्रीकृष्ण दिक्षीत पूर्वाश्रमीची शुभांगी अरविंद देसाई आमच्या दोघांच्या मालकीची सदनिका नं.बी/१६, पहिला मजला, आर.बी.आय.एम्प्लॉइज, स्वानंद को.ऑप.हौ.सोसा.लि. क्षेत्र ३६३ चौ.फूट बिल्टअप, पंडित नेहरु मार्ग, जलाराम मंदिराजवळ, सारस्वत कॉलनी, चोळे, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे असून सदर सदनिकेची मी कायदेशीर वारस आहे. सदर वारसा हक्काबाबत कोणाचीही व कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाचे आत कायदेशीर पुराव्यासहित लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा कोणाचीही कसलीही हरकत नाही असे समजण्यात येईल.

सही/-ॲड.शीला एस.लोखंडे रजि.नं.७७७६ B.A.L.L.B ॲडव्होकेट हायकोर्ट गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऑफिस - शॉप नं.७, रामतीर्थ CHS, गणेश मंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) मोबाईल - 9082591931

### LKP FINANCE LIMITED CIN: L65990MH1984PLC032831

Regd Office: - 112-A / 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2022 (Rs.in lakhs except per share dat STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Ended Ended Ended Ended Ended (Unaudited (Unaudited) Unaudited Unaudited Unaudited Unaudited) 31-Dec-2022 30-Sep-2022 31-Dec-2021 31-Dec-2022 30-Sep-2022 31-Dec-2021 Total Income from operations (net) 945.50 2,010.70 397.15 1.089.40 2.161.17 469.50 604.16 1,723.26 (716.07) 1,846.94 (662.07 Net Profit /(Loss) from ordinary activities after tax 663.84 604.16 1.723.26 (716.07) 663.84 1.846.94 (662.07) Net Profit /(Loss) after Extraordianry items Paid-up Equity Share Capital 1,256.86 1,256.86 1,256.86 1,256.86 1,256.86 1,256.86 Face Value of the Shares 10.00 10.00 10.00 10.00 10.00 10.00 Reserves excluding revaluation reserves as per balance sheet Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)

13.71

13.71

(5.70)

(5.70)

The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com. For LKP FINANCE LTD

4.81

4.81

Mahendra V. Doshi

14.69

14.69

(5.27)

(5.27)

5.28

5.28

20 January 2023 **Executive Chairman & Managing Director** 

# Arka Fincap Limited

Regd. Office: One World Center, 1202B, Tower 2B, Floor 12B, Jupiter Mills Compo Senapati Bapat Marg Mumbai- 400013, India Tel: +91 22 40471000 CIN: U65993MH2018PLC308329 Website: www.arkafincap.com | E-mail: arkasecretarialandcompliance@arkafinca

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Sr.	Particulars	Quarter ended Nine Months Ended Ye				Year ended			
No.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022		
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	9,689.18	8,371.46	5,422.15	25,800.47	13,741.53	20,172.74		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,287.77	2,254.64	1,513.72	6,614.55	3,578.44	4,408.62		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,287.77	2,254.64	1,513.72	6,614.55	3,578.44	4,408.62		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,844.64	1,530.83	1,104.98	4,913.53	2,629.22	3,251.66		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		[Comprising Profit / (Loss) for the period (after	1,844.64	1,530.83	1,104.98	4,913.53	2,629.22	3,251.82
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	88,402.23	88,402.23	75,985.58	88,402.23	75,985.58	75,985.58		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	15,178.58	13,281.71	7,062.05	15,178.58	7,062.05	7,696.92		
8	8 Securities Premium Account		4,631.25	2,147.36	4,631.25	2,147.36	2,147.92		
9	Net worth	101,732.36	100,362.89	82,183.93	101,732.36	82,183.93	82,692.77		
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	245,625.48	225,046.73	127,485.99	245,625.48	127,485.99	173,350.56		
11	Outstanding Redeemable Preference share	-	-	-	-	-	-		
12	Debt Equity Ratio	2.41 : 1	2.24 : 1	1.55 : 1	2.41 : 1	1.55 : 1	2.1 : 1		
13	Earning per share (In Rs.) (Not Annualised): (a) Basic (Not Annualised) (b) Diluted (Not Annualised)	0.21 0.21	0.18 0.18	0.15 0.15	0.58 0.58	0.37 0.37	0.45 0.45		
14	Capital Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		
15	Debenture Redemption Reserve		-	refer no	ote (e)				
16	Debt Service Coverage Ratio			refer n	ote (f)				
17	7 Interest Service Coverage Ratio refer note (f)								
9	a. The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 filed					2022 filed with			

The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 filed with BSE Limited ("BSE") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEB Operational Circular no. SEBI/HO/DDHS/DDHS/DDHS/DH/PCIR/2022/D000000103 dated 29 July 2017. The full format of the unaudited financial results are available on the website of the Company at www.arkafincap.com and on the website of the BSE at www.bseindia.com

For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEB LODR"), pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the website of BSE at www.bseindia.com The financial results of the Company have been prepared in accordance the Indian Accounting Standard ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to

(i) Net worth/ Equity = Equity Share Capital + Other Equity - Deferred Tax Assets - Intangible assets (ii) Paid up Debt Capital/ Outstandin Debt = Debt Securities + Borrowings (other than debt securities)

Arka Fincap Limited ("the Company") being a Non-Banking Financial Company is not required to create Debenture Reder in terms of Rule 18 of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014. The Company being a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India, these ratios are not applicable

The above extract of the financial results of the company for the quarter and nine months ended 31 December 2022 have been review by the Audit Committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors held on 20 January 2023.

Disclosures in accordance with Regulations 52(4) read with 52(8) of SEBI LODR: Quarter ended Nine Months Ended Year ended

No.		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
(a)	Debt-equity ratio <sup>1</sup>	2.41 : 1	2.24 : 1	1.55 : 1	2.41 : 1	1.55 : 1	2.1 : 1
(b)	Debt service coverage ratio <sup>2</sup>	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(c)	Interest service coverage ratio <sup>2</sup>	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(d)	Outstanding redeemable preference shares (quantity and value)	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
(e)	Capital redemption reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(f)	Debenture redemption reserve <sup>3</sup>	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(g)	Net worth⁴	101,732.36	100,362.89	82,183.93	101,732.36	82,183.93	82,692.78
(h)	Net profit after tax	1,844.64	1,530.83	1,104.98	4,913.53	2,629.22	3,251.66
(i)	Earning per share (In Rs.)						
	(a) Basic (Not Annualised)	0.21	0.18	0.15	0.58	0.37	0.45
	(b) Diluted (Not Annualised)	0.21	0.18	0.15	0.58	0.37	0.45
(j)	Current ratio <sup>5</sup>	1.26 : 1	1.44 : 1	1.38 : 1	1.26 : 1	1.38 : 1	1.53 : 1
(k)	Long term debt to working capital <sup>6</sup>	4.47 : 1	2.69 : 1	2.21 : 1	4.47 : 1	2.21 : 1	2.43 : 1
(l)	Bad debts to Account receivable ratio	0.00%	Nil	Nil	0.00%	Nil	Nil
(m)	Current liability ratio <sup>7</sup>	0.47 : 1	0.46 : 1	0.54 : 1	0.47 : 1	0.54 : 1	0.44 : 1
(n)	Total debts to total assets <sup>8</sup>	0.71 : 1	0.7 : 1	0.61 : 1	0.71 : 1	0.61 : 1	0.68 : 1
(o)	Debtors turnover <sup>9</sup>	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(p)	Inventory turnover <sup>e</sup>	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(q)	Operating margin (%)9	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(r)	Net profit margin (%)9	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
(s)	Gross NPA (%)	0.00%	0.00%	Nil	0.00%	Nil	Nil
(t)	Net NPA (%)	0.00%	0.00%	Nil	0.00%	Nil	Nil
(u)	Capital adequacy ratio (CRAR)	29.75%	33.43%	35.36%	29.75%	35.36%	30.92%
(v)	There is no material deviation in the use of proce	eds from the is	sue of Non-Co	nvertible Debe	ntures.		
l	,						

(1) Debt = Debt Securities + Borrowings (other than debt securities) Debt = Debt Securities + Borrowings (other than debt securities).

The Company being a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India, these ratios are not applicable
The Company being a Non-Banking Financial Company is not required to create Debenture Redemption Reserve in terms of Rule 18 of
Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

Net worth/ Equity = Equity Share Capital + Other Equity - Deferred Tax Assets - Intangible assets
Current ratio = Current assets / Current liabilities.

(a) Long term debt = debt repayable after 12 months. (b) working capital = current assets - current liability
Current Liability Ratio = Current Liabilities / Total Liabilities.

Total debt = Total Liabilities

The Company is not a manufacturing and trading Company hence, Debtors turnover ratio, Inventory turnover ratio, Operating margin, Net profit margin are not applicable to it.

For and on behalf of the Board of Directors of

Date: 20 January 2023 Place: Mumbai

Arka Fincap Limite Vimal Bhanda Executive Vice Chairman and CEO DIN: 00001318

To whomsoever it may concern LIC Housing Finance Ltd. states that Mr. Vinod Laxman Badhe and Mrs

Madhuri Vinod Badhe are the absolute owners of the property being D-20, 2nd floor, Swapna Gandha Cooperative Housing Society Ltd Thankarpada, Kalyan West, The Original of the said documents being (1) Agreement between M/S. Ananc Builders & Developers and Mr. Vinod Laxman Badhe and Mrs. Madhuri Vinod

Badhe (2) Registration Receipt No 338 dated 16TH January 1998 duly registered with the sub Registrar Kalyan vide document serial number P-338/1998 were misplaced and not traceable. The complaint is filed to M.R./ Police Station, Mumbai and the police station issued missing/ Lost Report No 3132-2023 on 10-01-2023. Mr. Vinod Laxman Badhe and Mrs. Madhuri Vinod Badhe are the owners of the said flat and the said property is absolute free from any encumbrance whatsoever.

If any person has any claim or interest over the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant documents to us within 07 days of this public notice. If we do not receive any claim from any person within 07 days, it shall be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance and no one has any claim over this property.

Date: 21.01.2023 Place : Mumbai

LIC Housing Finance Ltd. Jeevan Prakash,4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given by the undersig to the public at large that my clients

Mahendra Durlabhbhai Jethwa and Mrs. Daksha Mahendra Jethwa residing at Near

Bhaji Market, 1, Kumatakar Sadan, Wagle

Estate, Kisan Nagar No. 1, Check Naka,

Γhe said Flat No: 1501, Β wing 15th floor

Dudhwala Complex, 292 Bellasis Road,

Mumbai 400 008 was gifted to her Vide aDeed of gift dated 6th November, 2018 by

Vide Registered Agreement For Sale dated 21.11.2022 duly registered with Sub

Registrar of Assurances at Bhiwandi 3 under Serial No. BWD3-6187-2022 dated

21.11.2022 Mr. Mahendra Durlabhbhai Jethwa and Mrs. Daksha Mahendra Jethwa

nad purchased the Flat No. 801, on the 8th

Floor, admeasuring 46.45 sq meters., in the

building known as "Magnolia", A wing

constructed on land bearing Survey No

293/P & 239/P1, Village Anjur, at Lodha Upper Thane, Near Lodha Dham, Bhiwandi

Thane Road, Mumbai Nashik Highway, Tal Bhiwandi. District Thane-421302 from

Sandesh Jagan Patil had purchased the said flat No: 801 from Macrotech

Developers Limited vide agreement for sale

dated 12.01.2022 duly registered with Sub Registrar of Assurances at Bhiwandi 2

under Serial No. BWD2-397-2022 dated

13.01.2022. The said agreement for sale

dated 12.01.2022 is lost/misplaced and not

Further, if any person, body, individual

institution having any claim and / or objection in respect of or against or relating

to or touching upon said property by way o

sale, lease, lien, mortgage, charge

encumbrance, gift, easement maintenance, inheritance, testamentary

deposition or otherwise or having in thei

custody any title, documents pertaining the said property shall communicate the same

to the undersigned at my address within

days from the publication of this notice with

documentary evidence in support thereof

failing which all the claim, of such persor

shall be considered to have been waived

and or abandoned. Any objections raised after the completion of the 7 days shall not

be binding upon my client.

Dated: 20.01.2023

265 Bazar Gate Street

Fort, Mumbai - 400001

Rajan V Pillai

Advocate 4 8 1 316, Birya House,

Thane (W) - 400604 as under

Mr. Yusuf Mehboob Khan

Sandesh Jagan Patil

APPENDIX-16 [Under the Bye-law No. 34] The Form of Notice, inviting claims 'or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the Society. (To be published in two local ewspapers having large publication

NOTICE Shrimati KALPANA BALARAM KHAIRE a Member of the SAGBAUG SNEH SAGAR SRA Co-Oprative Housing Society Ltd. having, address a SAGBAUG MITHINADI VASAHAT Marol, Andheri (East), Mumbai-40005 and holding flat/tenement No. Bldg No 6/Room No. 203 in the building of the society, died on, 25,01,2009 withou

ing any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs o other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of 15 days. from the publication of this notice, with coples of such documents and other proofs is support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the Society. If no claims objections are received within the perior prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interes of the deceased Member in the capital property of the Society in such manne as is provided under the Bye-laws o the Society. The claims/objections, any, received by the Society for transf of shares and interest of the decease Member in the capital/ property o the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-law of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors in the office of the Society/with the secretary of the Society between 10 TC 12 A.M./ to 4 To 8 P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period. For and on behalf of The the SAGBAUG SNEHSAGAR SRA Co-op.Housing Society Ltd.

Hon. Secretary Place : MUMBAI Date: 14/01/2023

# PUBLIC NOTICE

O.W. No. 344/23 Charity Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030 Date - 13/01/2023

The appointment if trustees in the trust U/s 47 of Maharashtra **Public Trust Act 1950 Application** No.: 52/2022 Name of the Trust : "Thane Zilla

Patrakar Sangha" P.T.R. No. E-408 (Thane)

 Application No. 52 of 2022, Under Section 47 of Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 04/01/2023 passed below Ex, 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-1 Maharashtra State. Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz "Thane Zilla Patrakar Sangha" having P.T.R. No E-408 (Thane)

2. The applicants have mentioned in Ex.01 that at the time of registration of applicant trust there were following persons to look after affairs of trust.

01.Shri. Pandhrinath Krishna Bhadkamkar

02. Shri, Govind Narayan Sohoni 03. Shri. Parsharam Damodar Vaidva

3. The applicant has filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicant as he suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as under.

01. Shri. Prabhakar Gangadhar Patil 02. Shri. Narayan Govind Patil 03. Shri. Abasaheb Kisan Shirsat

4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date of the publication of this public notice. written Objection / Say in the Application No. 52/2022 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai, on date -20/02/2023 at 11.00 am for hearing If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appointment & the Present application will be decided in

accordance with law. This Notice has Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State Mumbai Dated 13/01/2023.

Yours Faithfully, (D. P. Nandanwar) Superintendent (J). Charity Commissioner Office. Maharashtra State, Mumbai.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the Public that, M/s. SRJ VENTURES PVT LTD, through its Director Mrs. SHAILJA R JAISWAL intent to Purchase Shop No. 3, 4, 5 & 6, (Total 6 Shops) situated a Ground floor, Mansarovar CHS Ltd. Plot No 14. Sector No 17. Vashi Navi Mumbai admeasuring about 1,453 Sq. Mtrs plus 691 Sq. mtrs total 2,144 sq. mtrs built-up area from Owners (1) M/s. Global Associates through its Partner Mr. Ankit Bhagwandas Mansukhani (2) Partner Mr. Bhagawandas Zamakla Mansukhani (3) Partner Mrs Renuka Bhagwandas Mansukhani and (4) Partner Mrs. Neha Ankit Mansukhani for monetary consideration.

Now the owners are intended to sale the said Shops and Shares to M/s. SRJ VENTURES PVT LTD fo valuable consideration. Accordingly both parties agreed to complete transaction on basis of ownership documents they shown to my clients, before that in case anyone having any types of claims/objections/right/Interestin the said Shops premises, kindly intimate the undersigned advocate along with the relevant documents to support his/her/their claims. objections/ rights within 7 days from the date of publication of this notice In absence of any claim /objection within stipulated period, it shall be deemed that the property has no claim. And my client shall proceed to complete the said transaction by executing Sale Deed/Agreemen and any other documents in the name of Purchasers Company.

Place: Navi Mumbai Date: 21 Jan 2023

> Adv. S. M. KANADE Advocate High Court 17. Gold Filled Plaza. Sion Bandra Link Road Sion West Mumbai 400017 M. No. 9892788290

S. E. RAILWAY - CORRIGENDUM Corrigendum-2 to E-Tender Notic No.: (i) ST\_P\_SER\_ABS\_RKSN-ROU & (ii) ST\_P\_SER\_ABS\_KGP-TATA dated: 04.01.2023. Corrigendum-2 is upload at website www.ireps.gov.ii All other terms and conditions remai unchanged. The details of E-Tender Notice along with Corrigendum-1 & 2

# **PUBLIC NOTICE**

are available on websit

www.ireps.gov.in

(PR-1037C)

Public at large is hereby informed that am investigating the title in respect of Fla No.16, Ground Floor, Building No.B, o Sagar Co-op. Hou. Soc. Ltd., situated o land bearing Survey No.24/2 (pt), 26 (pt) 38 (pt) & 39 (pt). Village Kopri, Thank (East) 400603. The present owners M Haresh Pohumal Dongrani & Mr Hundra Pohumal Dongrani have represented that they have misplaced the followin mentioned original title documents in espect of the said Flat; (1) Origina Allotment Letter issued by Sagar Co-op Hou, Soc. Ltd., to Mariam Ali Karbelka (2) Original Agreement between Marian Ali Karbelkar & Shri Amarsingl Hassasingh Chawla, & (3) Origina Agreement between Shri Amarsing Hassasingh Chawla & Smt Khushiba Pohumal Dongrani.

If any person/s has any claim, right, title or interest of any nature whatsoever i the above said flat, shall raise thei objections in writing within 15 days from the date of this notice at A-70, Sr Gurunanak C.H.S. Ltd. Kopri Colony Thane (East) 400603, otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Anil S Shamdasan Advocate Place: Thane Date: 21-01-2023

**RELIANCE** 

CIN: U66010MH2000PLC128301 Registered Office:Kamala Mills, Trade World Building 'D' Wing, 4thFloor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai –400013

Telphone +91 22 6259 2700, F +91 22 6259 2702 Website www.reliancemonev.co.in Branch Office: 402, 4th Floor, Lotus Siddhi Building, Annapurna Lane, Opp DAV

POSSESSION NOTICE [Appendix IV [Rule-8(1)]

Whereas, The undersigned being Authorized Officer of Reliance Commercial Finance Ltd. Under the securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the security Interest

Entorcement Rules, 2002 on this **18th day of Jan 2023**.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the property will be subject to the charge of Reliance Commercial Finance Limited for an amount of **Rs.1,65,05,017/- (Rupees One Crore Sixty Five Lac Five Thousand and Seventeen Only)** and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

**Reliance Commercial Finance Limited** 

School Aundh Pune 411 007

Place : Mumbai

Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,

with interest @ 11.90% per annum on

Mr. Dhondu Sakharam Kanade & Ors.

with interest @ 11.90% per annum on

harat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,

with interest @ 11.90% per annum on

9.

Date: 05.01.2023

Rs.19,31,134/- from 27.05.2022 & cost.

4 AB/BCB/DHK/1468/2022

AR/BCB/DHK/1473/2022

6. AR/BCB/DHK/1475/2022

Rs.19,31,170/- from 27.05.2022 & cost

...Claimant

..Opponents

powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) rules 2002, issued a demand notice dated 24.01.2022 calling upon the borrower Mr. Nitin Velji Satra and Co-Borrowers Mrs. Pushpa Nitin Satra, Mr. Velji Jivraj Satra, Mrs. Vejiben Velji Satra, Pushpa Printers Pvt Ltd., through Its Director to repay the amount mentioned in the notices being Rs.1,65,05,017/- (Rupees One Crore Sixty Five Lac Five Thousand and Seventeen Only) due as on 12.01.2022 under loan account No. RLLPMUM000286239within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/here under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 18th day of Jan 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Property No.1:- All That Piece And Parcel Of The Property Bearing Unit No 1,
Ground Floor Rajptabha Mohan Industrial Estate, Building No 1, Wing A, Bearing
Survey No 59, H.no.1, Village Waliv, Taluka Vasai, Distt Thane, Mumbai 410208."
Admeasuring 126.17 Sq Met. Bounded As Under- East: Open Passage; West:
Open Space; North:- Unit No.2; South:- Commercial Shops; Property No.2: All
That Piece And Parcel Of The Property Bearing Unit No 1 & 2, Ground Floor
Rajptabha Mohan Industrial Estate, Building No 1, Wing A, Bearing Survey No
59, H.no.1, Village Waliv, Taluka Vasai, Distt Thane, Mumbai-410208. Admeasuring
126.17 Sq Met. Bounded As Under- East: Open Passage; West:-open Space;
North: Open Space; South:- Unit No.1

Sd/-

Date : 18.01.2023 Place : Vasai (Authorized Officer)
For Reliance Commercial Finance Ltd.

#### LKP FINANCE LIMITED CIN: L65990MH1984PLC032831

Read Office: 112-A / 203, Embassy Centre, Nariman point Mumbai 400021 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2022 (Rs. in lakhs except per share data)

			STANDALONE	E	C	ONSOLIDATE	:D
	PARTICULARS	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter	Quarter
	ATTIOCENTO	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
		31-Dec-2022	30-Sep-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	30-Sep-2022	31-Dec-2021
1	Total Income from operations (net)	945.50	2,010.70	397.15	1,089.40	2,161.17	469.50
2	Net Profit /(Loss) from ordinary activties after tax	604.16	1,723.26	(716.07)	663.84	1,846.94	(662.07)
3	Net Profit /(Loss) after Extraordianry items	604.16	1,723.26	(716.07)	663.84	1,846.94	(662.07)
4	Paid-up Equity Share Capital	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86
	Face Value of the Shares	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
5	Reserves excluding revaluation reserves						
	as per balance sheet						
6	Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)						
	-Basic	4.81	13.71	(5.70)	5.28	14.69	(5.27)
	-Diluted	4.81	13.71	(5.70)	5.28	14.69	(5.27)

The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 o the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsec.com.

For LKP FINANCE LTD Sd/-

Mahendra V. Doshi Mumbai **Executive Chairman & Managing Director** 20 January 2023



Date: 21.01.2023

Place : Borivali

# GIC HOUSING FINANCE LTD.

REGD. OFFICE: National Insurance Building, 6th Floor,14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400020. BORIVALI BRANCH: 401, 4th Floor, Soni Shopping Center, Above Om Jwellers, L. T. Road, Borivali (W), Mumbai - 400092 Contact No.: 022-28917002/28921603

**DEMAND NOTICE** 

(IN PURSUANCE WITH SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002) GIC Housing Finance Ltd. (GICHFL) had sanctioned Housing loan to the following borrower(s) to purchase/

Mortgage/Renovation and Construction of premises by creating equitable mortgage in favor of GICHFL". The repayment of the loan(s) is irregular and the account(s)is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of National Housing Bank. **GICHFL** has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower(s) to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand notice(s).

The borrower(s) is hereby again called upon publicly to pay the said total dues plus the charges & interest accrued to date within 60 days from the date of this notice failing which GICHFL shall resort to all or any of the legal rights to TAKE POSSESSION of the said property(ies) and dispose it and adjust the proceeds against the outstanding dues amount The borrower(s) is also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property(ies).

Sr. No.	Name Of Borrowr/Co-borrower/ Loan File No/ Branch	Address Of The Mortgaged Property	Outstanding As Per Demand Notice As On 31.01.2023	Date Of Demand Notice
1	Mrs. ANITA VIJAY SHINDE Mr. VIJAY RAGHU SHINDE FILE NO- Mh0580600001724 BORIVALI BRANCH OFFICE	JAI JIVDANI MATA APT,FLAT NO- A-102, NARANGI ROAD, NR G.M.BAR, Virar (E), Pin Code: 401303	7,76,001/-	13.01.2023
2	Mr. SANDEEP RAJU NAIR Mrs. DIPIKA SANDEEP NAIR FILE NO- Mh0580600001061 BORIVALI BRANCH OFFICE	BACHRAJ RESIDENCY-BLDG NO.2, D- 603, 6Th FIr BEHIND YAZOO PARK, Virar (W), Pin Code: 401303	18,88,740/-	13.01.2023
3	Mr. SURENDRA PRABHAKAR SAWANT FILE NO- Mh0580600001464 BORIVALI BRANCH OFFICE	SANSKRUTI, FLAT NO- 004,GR. FLOOR NAVGHAR, NR. CINEMAX, MIRA ROAD, Pin Code: 401107	20,34,982/-	13.01.2023

# \* THIS SIGN SHOWS - EXCLUDING OF LEGAL & MISC. EXP.

THIS NOTICE WILL ALSO BE PASTED ON THE OUTER DOOR OF THE BORROWER'S LAST KNOWN ADDRESS AND AT THE MORTGAGED PROEPRTY (IES)

For GIC Housing Finance Ltd.

**Authorised Officer** 

**NELCO LIMITED** 

REGD. OFFICE:- EL-6, TTC INDUSTRIAL AREA, MIDC, ELECTRONIC ZONE, MAHAPE, NAVI MUMBAI - 400 710,

Tel: +91 22 67918728, 67399100 | Fax No.: +91 22 67918787 | Website: www.nelco.in | Email ID: services@nelco.in olidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended Dece

							(Rs. In Lakhs
Sr. No	Particulars	3 Months ended 31-Dec-22	"Preceding 3 Months ended 30-Sep-22	Corresponding 3 Months ended 31-Dec-21	9 Months ended 31-Dec-2022	9 Months ended 31-Dec-2021	Previous Yea ended 31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 2 3	Total income	7,495	7,617	7,350	23,307	19,158	26,481
2	Net profit before tax	721	629	725	2,017	1,792	2,315
3	Net profit after tax	500	447	526	1,419	1,305	1,608
4	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax)						
	and other comprehensive income (after tax)]	515	440	530	1,388	1,246	1,578
5	Equity Share Capital	2,282	2,282	2,282	2,282	2,282	2,282
6 7	Other Equity						6,623
7	Earning Per Share ( of Rs 10/- each) -						
	(Basic and Diluted)	2.19	1.96	2.30	6.22	5.72	7.05

. (A) The Company vide its letter dated September 1, 2017 informed the stock exchanges about the approval of the Board of Directors to (i) the transfer by way of slump sale on a going concern basis, for a lump sum consideration to its wholly owned subsidiary, Nelco Network Products Ltd. (NNPL) of the following:

(a) Integrated Security and Surveillance Solution ('ISSS') business and

(b) Very Small Aperture Terminals (""VSAT"") hardware business and allied services consisting of network management, project management infrastructure services, turnkey solutions for satellite communication systems, and co-location services to customers other than Tatanet Services Limited (TNSL): and

(ii) the amalgamation of TNSL with the Company, through a composite scheme of Arrangement and Amalgamation (Proposed Scheme).

(B) The Proposed Scheme was approved by National Company Law Tribunal ('NCLT') on November 2, 2018. The Company received the approval from Department of Telecommunications (DoT) on June 9, 2021. The Scheme was effective from the appointment date i.e. April 1, 2017. Since, the above reorganisation was between the Company and its two wholly owned subsidiaries, this had no implication on the consolidated financial results of the Group, other than impact on accounting of tax charge, if any, on computation of revised returns.

2	Standalone financial details	3 Months ended 31-Dec-22	Preceding 3 Months ended 30-Sep-22	Corresponding 3 Months ended 31-Dec-21	9 Months ended 31-Dec-2022	9 Months ended 31-Dec-2021	Previous Year ended 31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Income from continuing operations	5,191	4,715	3,652	14,076	10,395	14,316
	Profit before tax- continuing and discontinued operations	822	653	364	1,861	933	1,445
	Profit after tax- continuing and discontinued operations	585	461	256	1,317	661	1,109
	Total comprehensive income- continuing and discontinued operations	593	454	259	1,292	587	1,053

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2022 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.nelco.in).

For Nelco Limited

P. J. Nath Managing Director & CEO

#### NOTICE/SUMMONS TO APPEAR IN PERSON BEFORE THE HON'BLE ARBITRATOR

(U/s 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002) Attached to Bharat Co-op. Bank (Mumbai) Ltd.

Place of Arbitration: Geesee Co-op.Housing Society Ltd., Opp.Vidyanagari University Complex, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098

WHEREAS BHARAT CO-OPBANK (MUMBAI) LTD., has filed Claim Application against the following defaulters before undersigned being Arbitrator appointed u/s 84 of Multi State Co-

perative Societies Act, 2002 for recovery of loan dues. ou all are also hereby summoned through this publication to appear before aforesaid Tribunal in person or through an Advocate or duly Authorised Representative on the 1st day of February, 2023 at 12.00 Noon or soon thereafter, when matter is called out to answer the claim in the said disputes.

). IV.	Dispute/Gase No.		Name and address of the opponents
1.	AR/BCB/DHK/1462/2022	1.	Mr. Dattprasad Rajaram Sawant residing at Kamblewadi, Harkul Badruk, Kankavali, Sindhudurg, Maharashtra – 416 602
	Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,		and working at M/s.Tvisha Impex Pvt. Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No, 78, Bhusari Colony, Kothrud, Pune 411 038.
	Claimant		Surety:
	V/s.	2.	Mr.Sarvadaman Narayan Sambari residing at Flat No.1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved
	Mr. Dattprasad Rajaram Sawant & Ors.		Bhavan, Kothrud, Pune - 411 038 and also having residential address at Flat No.603/A, Vijaya Residency, Chiwda Galli,
	Opponents		Lalbaug Market, Lalbaug, Mumbai – 400 012.
	<b>Claim Amount:</b> Rs.25,22,466/- as on 29.05.2022		Business as Director of M/s.Tejaswini Homes Pvt.Ltd., M/s.Soham Projects Pvt.Ltd., and M/s.Saanvi Landmarks
	with interest @ 11.90% per annum on		Pvt.Ltd., 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038.
	Rs.19,48,406/-from 30.05.2022 & cost.		Builder/Developer:
		3.	M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan,
			Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi,
			Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028.
2.	AR/BCB/DHK/1464/2022	1.	Mr. Mohan Vishnu Satam, residing at Vanita Apartment, Shivaji Nagar, At Post Kankavli, Sindhudurg, Maharashtra - 416

Pune - 411 038 Surety: Mr. Mohan Vishnu Satam & Ors. Mr.Sarvadaman Narayan Sambari residing at Flat No.1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved ..Opponents Bhavan, Kothrud, Pune - 411 038 and also having residential address at Flat No.603/A, Vijaya Residency, Chiwda Galli Claim Amount: Rs.24,67,877/- as on 28.05.2022 Lalbaug Market, Lalbaug, Mumbai - 400 012. with interest @ 11.90% per annum on Rs.19,04,612/- from 29.05.2022 & cost

Business as Director of M/s.Tejaswini Homes Pvt.Ltd., M/s.Soham Projects Pvt.Ltd., and M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038. M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1. Shree Rai Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan

Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi

602 and working at M/s. Swara Cashew Industries Pvt.Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No.78, Bhusari Colony, Kothrud

Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028. AR/BCB/DHK/1466/2022 Mr. Bhushan Vijay Parkar, residing at House No.2935, Vidyanagar, At Post Phondaghat, Bazarpeth, Taluka Kankavali Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd., Phondaghat, District Sindhudurg - 416 601 and working at M/s. Tvisha Impex Pvt Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No.78, Bhusari Colony, Kothrud, Pune - 411 038. Surety: Mr. Bhushan Vijay Parkar & Ors. Mr. Jaswanil Sarvadaman Sambari, residing at Flat No. 1, Shree Rai Villa, S. No. 78, Plot No. 128 Bhusari Colony, Kothrud Pune 411 038 and also having residential address at Flat No.603/A, Vijaya Residency, Chiwda Galli, Lalbaug Market ..Opponents

Claim Amount: Rs.25,10,983/- as on 26.05.2022 Lalbaug, Mumbai – 400 012. **Business as Prop.of M/s.Saanvi Studios**, Office No.1A, Ground Floor, Shree Raj Villa Condominium, Survey No.78, Plot No.128, Bhusari Colony, Kothrud, Pune – 411 038 Builder/Developer: M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1. Shree Rai Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028.

Mr. Dhondu Sakharam Kanade, residing at House No. 726, Mangarwadi, At Post Shivdav, Taluka Kankavali, Sindhudurg, Maharashtra - 416 620 and working at M/s. Tvisha Impex Pvt. Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No.78, Bhusari Colony, Kothrud, Pune-411 038. Surety: Mr. Sandeep Ramanna Shetty, residing at Flat No.15 & 16, Laxmi Narayan Building, Survey No.120, Santosh Nagar, Pune-

Satara Road, Katraj, Pune – 411 046 Business as Prop. of M/s. Cookie Tours & Travels, (at Residential Address)

Claim Amount: Rs.31,44,538/- as on 30.05.2022 with interest @ 11.90% per annum on M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Rs 24 15 700/- from 31 05 2022 & cost Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No.603/A, Vijaya Residency, Chiwda Galli, Lalbaug Market, Lalbaug, Mr. Amit Arvind Chavan, residing at Bijalinagar, At.Post Phondaghat, Taluka Kankavali, District Sindhudurg - 416 601 and

Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd., working at M/s. Tvisha Impex Pvt. Ltd., Flat No.1, Shree Raj Villa, Survey No.78, Plot No. 128, Bhusari Colony, Kothrud, Mr. Amit Arvind Chavan & Ors. Mr. Jaswanil Sarvadaman Sambari, residing at Flat No.1, Shree Rai Villa, S. No.78, Plot No. 128 Bhusari Colony, Kothrud, ..Opponents Pune 411 038 and also having residential address at Flat No.603/A, Vijaya Residency, Chiwda Galli, Lalbaug Market, Claim Amount: Rs.25,10,619/- as on 26.05.2022

Lalbaug, Mumbai - 400 012. Business as Prop.of M/s.Saanvi Studios, Office No.1A, Ground Floor, Shree Raj Villa Condominium, Survey No.78, Plot No.128, Bhusari Colony, Kothrud, Pune – 411 038 Builder/Developer:

M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan Kothrud. Pune - 411 038 & **Mumbai Office**: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi, Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028. Mr. Anil Narayan Bhogale, residing at House No. 160, Kasalkarwadi, At Post Harkul Badruk, Kankavali, Sindhudurg, Maharashtra - 416 602 and working at M/s. Tvisha Impex Pvt. Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No.78, Bhusari Colony

Kothrud Pune 411 038 Surety: Mr. Anil Narayan Bhogale & Ors. Mr. Sandeep Ramanna Shetty, residing at Flat No.15 & 16, Laxmi Narayan Building, Survey No.120, Santosh Nagar, Pune Satara Road, Katrai, Pune - 411 046 .. Opponents Claim Amount: Rs.30,81,391/- as on 30.05.2022 Business as Prop. of M/s. Cookie Tours & Travels, (at Residential Address) Builder/Developer:

with interest @ 11.90% per annum on Rs.23,66,772/- from 31.05.2022 & cost. M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi, Onn. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028. Mr. Deenak Babu Varak, residing at Sandaye, Dobkarwadi, Sindhudurg, Maharashtra – 416 816 and working at M/s. AR/BCB/DHK/1476/2022 Bharat Co-op.Bank (Mumbai) Ltd., Tvisha Impex Pvt. Ltd., 1, Shree Rai Villa, Survey No.78, Bhusari Colony, Kothrud, Pune 411 038

Mr. Sandeep Ramanna Shetty, residing at Flat No.15 & 16, Laxmi Narayan Building, Survey No.120, Santosh Nagar, Pune-Satara Road, Katraj, Pune – 411 046 Mr. Deepak Babu Varak & Ors. ..**Opponents**Claim Amount: Rs.31,76,993/- as on 30.05.2022 Business as Prop. of M/s. Cookie Tours & Travels. (at Residential Address)

Builder/Developer:

Builder/Developer:

Builder/Developer:

Mys.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi, with interest @ 11.90% per annum on Rs.24,45,562/- from 31.05.2022 & cost. Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028. 8. AR/BCB/DHK/1479/2022 Mr. Jagan Hanumant Ankushrao, residing at House No. 373, Nadakarni Chawl, At Post Kalmath, Taluka Kankavli, Sharat Co-op.Bank (Mumbai) Ltd., Sindhudurg, Maharashtra - 416 602 and working at. M/s Spee Cooling Equipments, 1, Shree Raj Villa, Survey No.78,

Bhusari Colony, Kothrud, Pune -411 038. Surety: Mr. Jagan Hanumant Ankushrao & Ors. Mr. Santosh Ramanna Shetty, residing at Flat No.10, Shree Raj Villa, Survey No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038. .. Opponents Claim Amount: Rs.25,25,500/- as on 22.06.2022 Business as Prop. of M/s. Purnima Enterprises, (at Residential Address)

M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Rs.19,24,309/- from 23.06.2022 & cost. Kothrud, Pune - 411 038 & **Mumbai Office**: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi, Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028. AR/BCB/DHK/1481/2022 Mr. Suhash Hanumant Ankushrao, residing at House No.273, Kalmath Bazarpeth, At.Post Kalmath, Taluka Kankavali, Kalmath, Sindhudurg - 416 602 and working at M/s Swara Cashew India Pvt. Ltd., 1, Shree Raj Villa, Survey No.78, Bhusari Sharat Co-op.Bank (Mumbai) Ltd.,

Colony, Kothrud, Pune – 411 038 Surety: Mr. Suhas Hanumant Ankushrao & Ors. Mr. Santosh Ramanna Shetty, residing at Flat No.10, Shree Raj Villa, Survey No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved ..Opponents Claim Amount: Rs.25,25,500/- as on 22.06.2022 Bhavan, Kothrud, Pune - 411 038. Business as Prop. of M/s. Purnima Enterprises, (at Residential Address)

with interest @ 11.90% per annum on Rs.19,24,309/- from 23.06.2022 & cost. M/s.Saanvi Landmarks Pvt.Ltd., Pune Office: 1, Shree Raj Villa, S. No.78, Plot No.128, Bhusari Colony, Near Ved Bhavan, Kothrud, Pune - 411 038 & Mumbai Office: Flat No. 103, 1st Floor, Choudhariwadi Society, Plot No. 352, Choudhariwadi, Opp. Jain Tower, R. S. K Bole Road, Dadar (West), Mumbai 400 028.

TAKE NOTICE that, in default of your appearance on the day, time and place as mentioned hereinabove, the dispute will be heard and determined in your absence. Given under my hand and the seal of the Tribunal

> Mr. Vasant Naravanrao Lothey (Patil) Arbitrator attached to Bharat Co-op. Bank (Mumbai) Ltd.

Geesee Co-op. Housing Society Ltd., Opp. Vidyanagari University Complex, Kalina, Santacruz (East), Mumbai -400 098